

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
सोमवार, दिनांक २२ ऑगस्ट, २०२२
(सकाळी ०९.३० ते १०.४५ वाजेपर्यंत)

लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :-

- (१) श्री. सुनिल कांबळे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“अंध, अपंग, निराधार, विधवा व परितक्त्या या सारख्या वंचित घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्तींसाठी श्रावणबाळ या शासनाच्या योजना आधार ठरत असणे, माहे ऑगस्ट, २०१९ च्या शासनाने काढलेल्या आदेशानुसार या सर्व लाभार्थ्यांना दरवर्षी २१ हजार रुपयाचा उत्पन्नाचा दाखला देण्याची अट घातलेली असणे, अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक या घटकांना उत्पन्नाचा दाखला मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असणे, त्यामुळे दरवर्षी सादर कराव्या लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात असणे, शासनाच्या या योजनांसाठी घातलेली २१ हजार रुपये उत्पन्नाची अट मुळातच अव्यवहार्य असणे, कारण २१ हजार रुपये उत्पन्नामध्ये कोणताही नागरिक आपली गुजराण करू शकत नाही, त्यामुळे या उत्पन्नाच्या अटीमध्ये वाढ करून उत्पन्नाची मर्यादा एक लाख रुपयापर्यंत करण्याची आवश्यकता असणे, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत या लाभार्थ्यांना जे मासिक मानधन एक हजार रुपये मिळत आहे ते सुद्धा अपुरे पडत असणे म्हणून त्या मानधनामध्ये वाढ करून २ हजार रुपये करण्याची आवश्यकता असणे, श्रावणबाळ व इतर शासकीय योजनांसाठी ज्येष्ठ नागरिकांची ६५ वर्षे वयाची अट ६० वर्षे करण्याची आवश्यकता असणे, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला देण्याची अट रद्द करण्याची आवश्यकता तसेच त्यांना देण्यात येणारे मानधन एक हजार रुपये वरून दोन हजार रुपये करण्याची आवश्यकता व ज्येष्ठ नागरिकांचे लाभार्थ्यांचे वय ६५ वर्षांवरून कमी करून साठ वर्षांपर्यंत करण्याची आवश्यकता, यावर शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.”

- (२) श्री. अभिमन्यु पवार, श्रीमती नमिता मुंदडा, सर्वश्री. छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप-वळसे पाटील, धनंजय मुंडे, डॉ. जितेंद्र आढाड, सर्वश्री. कैलास घाडगे-पाटील, धिरज देशमुख, ऋतुराज पाटील, अमित देशमुख, अमित झनक, कुणाल पाटील, विकास ठाकरे, सुरेश वरपुडकर, मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“लातूर जिल्ह्यात खरीप हंगाम सन २०२२ मध्ये ९०% पेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन सह इतर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली असणे, माहे जून व जुलै महिन्यामध्ये उगवलेली कोवळी पिके शंखी गोगलगायने खाऊन फस्त केल्याने सदरील पिके पूर्णतः नष्ट झाली असणे, नैसर्गिक आपत्ती (NDRF/SDRF) च्या मदतीच्या निकषात पिकावर होणारी कीड, हल्ले ही बाब समाविष्ट असून शंखी गोगलगायमुळे झालेल्या नुकसानीची बाब समाविष्ट नसल्याने शेतकऱ्यांना नुकसानीपोटी NDRF/SDRF अंतर्गत मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करता येत नसल्याचे जिल्हा व तालुका स्तरीय महसूल प्रशासनाकडून सांगण्यात येणे, खरीप, २०१७ मध्ये बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकांचे व तुडतुडे रोगामुळे धान पिकांचे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या निकषात आर्थिक मदत देण्याबाबत राज्य शासनाने महसूल व वन विभागाच्या दिनांक १७ मार्च, २०१८ रोजीच्या शासन आदेशानुसार बोंडअळीच्या नुकसानीची आर्थिक मदत बाधित शेतकऱ्यांना शासनाने वितरित करणे, सदर बोंडअळीच्या मदतीच्या धर्तीवर शंखी गोगलगायमुळे झालेल्या पीक नुकसानीची आर्थिक मदत बाधित शेतकऱ्यांना मंजूर करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली असणे, संततधार पावसामुळे शेतकरी दुबार पेरणी करू न शकले असणे, खरीप हंगामातील मशागत ते पेरणी पर्यंतचा संपूर्ण खर्च वाया गेल्याने तसेच खरीप उत्पन्नाची आशाच मावळली असल्याने कुटुंबाच्या उपजीविकेच्या चिंतेने शेतकरी हताश झाला असणे, बोंड अळीच्या धर्तीवर शंखी गोगलगाय मुळे खरीप पिकांच्या नुकसानीचे नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना NDRF /SDRF अंतर्गत नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.”

- (३) सर्वश्री. महेश बाल्दी, प्रशांत ठाकूर, समीर कृणावार, श्रीमती मनिषा चौधरी, श्री.अमित साटम, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे उप मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“कर्नाळा नागरी सहकारी बँक, पनवेल (ता.पनवेल, जि.रायगड) या बँकेतील अध्यक्ष तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या संचालक व अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केला असल्याचे सिध्द होणे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या तपासणीमध्ये बँकेने मंजूर केलेल्या

कर्ज प्रकरणामध्ये गंभीर आक्षेप नोंदविल्याचे निदर्शनास आले असणे, सदर आर्थिक घोटाळ्यात बँकेच्या अध्यक्षाना अटक झाली असणे, जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होवूनसुद्धा बँकेतील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या संचालक व अधिकाऱ्यांवर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नसणे, सदर बँकेतील घोटाळ्यासंदर्भात वारंवार निवेदनाद्वारे व सभागृहात निदर्शनास आणून सुद्धा शासनामार्फत जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात असणे, सदर घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला जात असणे, बँकेतील खातेदार व ठेवीदारांना त्यांची बँकेत ठेवलेली रक्कम तातडीने देण्याची व सदर गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या संचालक व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावयाची नितांत गरज, यावर शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.”

- (४) सर्वश्री. छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, डॉ. जितेंद्र आव्हाड, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे उप मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

“ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प अहवालाला चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ४ ऑगस्ट, २०२२ वा त्यासुमारास शासनाकडे मागणी केलेली असणे, नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प (UGP) अहवालास चतुर्थ सुप्रमा मिळण्यासाठी सदरचा प्रस्ताव माहे मार्च, २०२१ मध्ये राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीकडून शासनास सादर झाला असणे, सदरच्या प्रस्तावावर दिनांक २४ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या व्यय्य अग्रक्रम समिती बैठकीत चर्चा होऊन हा विषय राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय झालेला असणे, राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय घेण्यासाठी मुख्य सचिव यांनी SLTAC च्या त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना केली असणे, त्यानुसार विभागाने माहे ऑगस्ट, २०२२ मध्ये SLTAC ची मान्यता प्राप्त करून राज्य मंत्रीमंडळ बैठकीसाठी प्रस्ताव सादर केलेला असणे, या प्रकल्पावर मंजूर सुधारित प्रशासकीय मान्यतेइतका खर्च झालेला असणे, सुधारित प्रशासकीय मान्यतेपेक्षा जास्त खर्च करण्यास परवानगी नसल्याने नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाअंतर्गतची दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा, ननाशी, मांजरपाडा (देवसाने), गोळशी, महाजे यासह इतर प्रवाही वळण योजनांची अर्धवट कामे पूर्ण होऊ शकत नसणे, त्याचप्रमाणे पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण व काँक्रीटीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे मार्गी लागण्यासाठी सदर प्रकल्पाला सुप्रमा मिळणे अत्यंत आवश्यक असणे, जलसिंचनाच्या या कामांना विलंब लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष, यावर शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.”

(५) श्री. समाधान अवताडे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे उप मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील:-

“मंगळवेढा तालुक्यातील (जि.सोलापूर) दुष्काळी २४ गावांचा प्रश्न वारंवार उद्भवणे, सदर २४ गावांमध्ये मंगळवेढा तालुक्यातील शिरसी, लेंडवेचिंचाळे, आंधळगाव, लक्ष्मी दहीवाडी, पाटखळ, भाळवणी, हाजापुर, शैलेवाडी, खुपसंगी, रेवेवाडी, खडकी, मेटकरवाडी, रड्डे, निंबोणी, खवे, तळसंगी, जालीहाळ, हिवरगाव, नंदेश्वर, जुनोनी, भोसे, सिद्धनकेरी, जिती, येड्राव या गावांचा समावेश असणे, सदर गावामधील दुष्काळ कायमस्वरूपी निवारणासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना राबविण्याचा निर्णय तत्कालीन शासनाकडून घेण्यात येणे, सदर निर्णयामुळे या गावातील तब्बल १११२० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असणे, सदर निर्णयाच्या अनुषंगाने दर सूची सन २०१३-१४ नुसार शासन निर्णय दिनांक ६ सप्टेंबर, २०१४ अन्वये रुपये ५३०.०४ कोटीची प्रशासकीय मान्यता देणे, परंतु प्रशासकीय मान्यता मिळून देखील काम वेळेवर चालू न झाल्यामुळे तेथील नागरिकांकडून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणे, सदर याचिकेवर सुनावणीदरम्यान मा.उच्च न्यायालयाने शासनास सदर प्रकल्प त्वरित मार्गी लावण्याचे आदेश देणे, सदर आदेशानंतर देखील योजना कागदावरच असल्याने न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे उघडकीस येणे, सदर योजना ही उजनी उजवा कालवा कि.मी. ९१ मधून कालव्याद्वारे गुंजेगाव बॅरेज मध्ये पाणी सोडून गावात दोन टप्प्यात १११२० हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण करण्याचे असणे, सदर योजनेस शासन पत्र दिनांक १४ मार्च, २०२० अन्वये अटी शर्तीनुसार तत्त्वतः मान्यता दिलेली असणे, सदर अटी शर्तीनुसार या प्रकल्पास भीमा उजनी प्रकल्प अंतर्गत पाणी उपलब्ध असून शासन निर्णय दिनांक २६ नोव्हेंबर, २०२१ नुसार पाणी उपलब्ध होणे, नव्याने प्रशासकीय मान्यता, प्रस्तावाची तांत्रिक तपासणी पूर्ण करून रुपये ५७८.१५ कोटी रक्कमेचा प्रस्ताव महामंडळाकडून दिनांक १२ जुलै, २०२१ नुसार सादर करण्यात येणे, तसेच अटीप्रमाणे शासनाकडे सदरचे प्रकरण क्रमांक १०१/२०१९ अन्वये सुधारित प्रशासकीय मान्यतेकरीता प्रलंबित असणे, महामंडळाकडून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांची मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव देखील शासनाकडे प्रलंबित असणे, याबाबत मागील सन २०२१ च्या हिवाळी अधिवेशनात कपात सुचनेद्वारे तसेच सन २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडून देखील शासनाने हा प्रकल्प त्वरित चालू करणार असल्याचे आश्वासित करणे, सदरचा प्रकल्प त्वरित चालू न झाल्यास येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा बहिष्कार टाकणार असल्याचे ग्रामस्थांनी निश्चित केलेले असणे, तत्कालीन शासनाने अंतिम मान्यतेसाठी सदरच्या प्रकरणाकडे जवळपास वर्षभरापासून केलेले दुर्लक्ष, यामुळे जनतेत निर्माण झालेला असंतोष, शासनाने त्यांच्याकडील मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे संबंधित सर्व मान्यतेच्या प्रस्तावास

त्वरित मान्यता देऊन योजना कार्यान्वित करण्यासंबंधी करावयाची उपाययोजना व कार्यवाही.”

- (६) सर्वश्री. प्रताप सरनाईक, दौलत दरोडा, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“गेल्या ७५ वर्षात केंद्रात व राज्यात विविध राजकिय पक्षांची सरकारे स्थापन झालेली असणे, तत्कालिन सरकारने महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये व प्रामुख्याने आदिवासी पाड्यांमध्ये नागरी सुविधा देण्याची पोकळ आश्वासने देणे, परंतु राज्यातील महानगरांमध्ये सुविधांसाठी करोडो रूपयांचा निधी खर्च करीत असताना शहरीकरणाचे उदात्तीकरण प्रत्येक सरकारने केलेले असणे, अद्यापही साधे रस्तेही उपलब्ध नसणे, पिण्याच्या पाण्यासाठी विहीरी, सुलभ शौचालय व महिलांसाठी शौचालय नसणे, सार्वजनिक विद्युत पोलही नसणे, अशा अवस्थेमध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावातील गावकरी एका गर्भवती महिलेला कावडीतून घेऊन जात असताना त्या महिलेची वाटेतच प्रसूती होऊन तिची दोन्ही जुळी मुले मृत होणे, शहरीकरणाने व्यापलेल्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये २७ आदिवासी पाडे असून कधी वनखात्याची अडचण तर कधी शासकीय अधिकाऱ्यांची अनास्था असल्यामुळे ह्या आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते, पाणी पुरवठा, शौचालय, विज पुरवठा इ. अनेक कामे होऊ शकलेली नसणे, या दुर्गम भागातील कामांसाठी निधीची व वनखात्यासह इतर शासकीय मंजूरीची एक विशेष योजना राबविण्याबाबत शासनाने तातडीने केलेली वा करावयाची कार्यवाही, शासनाची प्रतिक्रिया व भूमिका.”

- (७) सर्वश्री. सुनिल केदार, विजय वडेटीवार, डॉ. जितेंद्र आव्हाड, सर्वश्री. अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, यशवंत माने, शेखर निकम, दिपक चव्हाण, श्रीमती यामिनी जाधव, सर्वश्री.प्रताप सरनाईक, अबू आजमी वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे उप मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“दिनांक १४ ऑगस्ट, २०२२ रोजी वा त्यासुमारास शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व मराठा समाजाचे नेते विनायक मेटे मुंबईत असलेल्या बैठकीसाठी जात असतांना त्यांच्या गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात होणे, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणे, उपचारादरम्यान रुग्णालयात विनायक मेटे यांचे निधन होणे, मात्र या अपघातानंतर गोल्डन अवर मध्ये कै.मेटे यांना मदत मिळालेली नसल्याचे निदर्शनास येणे, १०० नंबर वर अनेकदा फोन करून सुध्दा फोन उचलला नसणे, एक तासानंतर रुग्णवाहिका येणे, वेळेवर उपचार न मिळाल्याने आणि एक तास कोणतीही मदत

मिळालेली नसल्यामुळेच विनायक मेटेंचा मृत्यु घातपातामुळे झालेला असल्याची भावना नागरिकांत निर्माण होणे, तसेच चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर सावली तालुक्यातील किसाननगर जवळ दिनांक १२ ऑगस्ट, २०२२ रोजी रात्री गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात बोलेरो या वाहनाने रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने त्यात पती-पत्नीसह चार जणांचा मृत्यू होणे, या गंभीर अपघातात अनुप ताडूरवार व त्याची पत्नी माहेश्वरी ताडूरवार तसेच मनोज तीर्थगिरवार, व्यावसायिक पंकज बागडे या चार व्यक्तींचा घटनास्थळीच मृत्यू होणे, अनुप आणि त्याच्या पत्नीचा या अपघातात मृत्यू झाल्याने त्यांचा तीन वर्षीय मुलगा व वृद्ध आई पोरके होणे तसेच पंकज बागडे हा सुध्दा एकूलता एक मुलगा असल्याने त्याचे कुटूंब सुध्दा पोरके होणे, त्यामुळे सदर अपघातातील ठार झालेल्या चार जणांच्या कुटूंबाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी १० लाख रुपये आर्थिक मदत मिळण्याची मागणी असणे, तसेच माजी आमदार विनायक मेटे यांच्या झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची जनमानसातून होत असलेली मागणी, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(८) डॉ. किरण लहामटे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे आदिवासी विकास मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वातील अनुच्छेद ४६ नुसार समाजातील दुर्बल घटकांच्या विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास करण्याकरिता आणि त्यांच्यावर होणारा सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारचे शोषण यापासून संरक्षण देण्यास शासन कटिबद्ध आहे अशी तरतूद असणे, शासनाने नेमलेल्या सुकथनकर समितीच्या शिफारशीनुसार आदिवासी समाजास त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नियतव्यय देण्याची तरतूद राज्याने सन १९९३-९४ च्या अर्थसंकल्पापासून स्विकारलेली असतानाही वित्त विभागाच्या दिनांक २७ जानेवारी, २०१७ च्या शासन निर्णयानुसार खर्चाचे वर्गीकरण अनिवार्य खर्च आणि कार्यक्रम खर्च असे करणे, सन २०१७-२०१८ च्या अर्थसंकल्पापासून आदिवासी उप योजनेत कार्यक्रम खर्चात अनिवार्य स्वरूपाचा खर्च (वेतन, पेन्शन इ.) वर्गीकृत करण्यास सुरुवात करणे, त्यामुळे कार्यक्रम खर्चात या अनिवार्य खर्चाचा समावेश झाल्याने आदिवासी विकासाचे विविध कार्यक्रम आणि योजना राबविण्यास अल्प प्रमाणात निधी उपलब्ध होणे, आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे असे जरी प्रत्यक्ष दिसत असले तरी तो विकासात्मक कामावर न दिसता आस्थापना विषयक बाबी या अनिवार्य खर्चात न दाखवता कार्यक्रम खर्चात दाखविल्यामुळे दिसणे, सन २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पात या आस्थापना विषयक अनिवार्य खर्चाचे प्रमाण २२.६१% असणे आणि त्यात दरवर्षी वाढ होत असणे, विभागाचा आश्वासित नियतव्यय यात मात्र फक्त ५% वाढ होणे, साहजिकच आस्थापना

विषयक अनिवार्य खर्चाच्या दबावामुळे हळू-हळू कार्यक्रम खर्च कमी होत असल्याने आदिवासी समाज पुढील काळात शासनाच्या विविध विकासात्मक योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण होणे, यामुळे आदिवासी समाज, लोकप्रतिनिधी, बुध्दीवंत, अभ्यासक यांच्यामध्ये पसरलेली नाराजी त्यामुळे आदिवासी उप योजनेतील हे वर्गीकरण सन २०१७-२०१८ च्या पूर्वीप्रमाणे ठेवण्याची आवश्यकता असणे, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही आणि उपाययोजना.”

(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

(अ) गुरुवार, दिनांक १८ ऑगस्ट, २०२२ रोजी उत्तरीत झालेल्या तारांकित प्रश्नोत्तरांच्या यादीतील मा. अध्यक्षांच्या निदेशानुसार राखून ठेवण्यात आलेला श्री. राजेश रघुनाथ पाटील व इतर वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ४६२८६ "पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना".

(ब) तारांकित प्रश्न.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

(१) उप मुख्यमंत्री : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांचा सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(२) वस्त्रोद्योग मंत्री : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित नागपूर यांचा सन २०२०-२०२१ या वर्षाचा पत्रासावा वार्षिक अहवाल आणि वित्तीय पत्रके सभागृहासमोर ठेवतील.

(३) उद्योग मंत्री : (क) पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ मर्यादित, पुणे यांचा सन २०२०-२०२१ या वर्षाचा पत्रासावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

८
(ख) कोकण विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांचा सन २०२०-२०२१ या वर्षाचा पत्रासावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(४) महिला व बालविकास मंत्री : महिला आर्थिक विकास महामंडळ यांचा सन २०२०-२०२१ चा सेहेचाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

तीन : शासकीय विधेयके :

विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

(१) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अजित पवार, चेतन तुपे, छगन भुजबळ, अबू आजमी, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अस्लम शेख, अमित झनक व बाळासाहेब पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक ५ - महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश, २०२२ नापसंत करते."

(ख) सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०२२.

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.चेतन तुपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अजित पवार, धनंजय मुंडे व बाळासाहेब पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या

३२३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ड) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत अॅड. राहूल कुल, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख व अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अबू आजमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ज) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.छगन भुजबळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(झ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री नाना पटोले व बाळासाहेब थोरात वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(२) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अजित पवार, चेतन तुपे, छगन भुजबळ, अबू आजमी, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अस्लम शेख व अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक ४ - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०२२ नापसंत करते."

(ख) सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक २० - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२.

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.चेतन तुपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक २० - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अजित पवार, धनंजय मुंडे व बाळासाहेब पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक २० - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ड) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत अॅड. राहूल कुल, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक २० - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख व अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक २० - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अबू आजमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक २० - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ज) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.छगन भुजबळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक २० - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (झ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री नाना पटोले व बाळासाहेब थोरात वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक २० - महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (३) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अजित पवार, चेतन तुपे व अबू आजमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक ३ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२२ नापसंत करते."

- (ख) सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२.

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.चेतन तुपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अजित पवार, धनंजय मुंडे व बाळासाहेब पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ड) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत अॅड. राहूल कुल, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अबू आजमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(४) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अजित पवार, चेतन तुपे, छगन भुजबळ, अबू आजमी व बाळासाहेब पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक ८ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२२ नापसंत करते."

(ख) सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२.

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.चेतन तुपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अजित पवार, धनंजय मुंडे व बाळासाहेब पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत अॅड. राहूल कुल, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अबू आजमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.छगन भुजबळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (५) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अजित पवार, चेतन तुपे, छगन भुजबळ, अबू आजमी व बाळासाहेब पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक ७ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२२ नापसंत करते."

- (ख) सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२.

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.चेतन तुपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अजित पवार व धनंजय मुंडे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत अॅड. राहूल कुल, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अबू आजमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.छगन भुजबळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

चार : सन २०२२-२०२३ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान (पहिला दिवस).

- (१) नगरविकास विभाग
- (२) सार्वजनिक बांधकाम विभाग
- (३) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
- (४) नियोजन विभाग

(मतास टाकावयाच्या मागण्यांची सूची स्वतंत्रपणे वितरीत केल्याप्रमाणे)

(गुरूवार, दिनांक १८ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

पाच : सर्वश्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, जयंत पाटील, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे,

दिलीप वळसे-पाटील, विजय वडेटीवार, अजय चौधरी, धनंजय मुंडे, डॉ. नितीन राऊत, अॅड यशोमती ठाकूर, सर्वश्री अबु आजमी, हसन मुश्रीफ, अमित देशमुख, डॉ. राजेंद्र शिंगणे, अॅड के.सी.पाडवी, डॉ. जितेंद्र आव्हाड, सर्वश्री सुनिल केदार, संजय बनसोडे, सुनिल प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील, रईस शेख, प्रकाश सोळंके, मनोहर चंद्रिकापुरे, धर्मरावबाबा आत्राम, दौलत दरोडा, दत्तात्रय भरणे, सर्वश्रीमती सुलभा खोडके, प्रतिभा धानोरकर, कु. आदिती तटकरे, डॉ. विश्वजीत कदम, कु. प्रणिती शिंदे, सर्वश्री रणजित कांबळे, दिलीपराव बनकर, संजयमामा शिंदे, राजु कारेमोरे, शेखर निकम, सुनिल भुसारा, नितीन पवार, श्रीमती सरोज अहिरे, सर्वश्री रोहित पवार, राजन साळवी, चंद्रकांत नवघरे, कैलास गोरंटयाल, विकास ठाकरे, डॉ. राहुल पाटील, सर्वश्री धीरज देशमुख, वैभव नाईक, अमित झनक, कुणाल पाटील, कैलास घाडगे-पाटील, राजू आवळे, जितेश अंतापूरकर, नितीन देशमुख, उदयसिंग राजपूत, सुभाष धोटे, शिरीषदादा चौधरी, पी.एन. पाटील-सडोलीकर, सहसराम कोरोटे, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :- (चर्चा पुढे सुरू व मंत्र्यांचे उत्तर)

"सन २०२२ च्या माहे जुलै-ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून जिरायती व बागायती पिकांचे, घरांचे, पशुधनाचे नुकसान झाले असणे, तसेच सुमारे १२५ पेशा जास्त लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले असणे, विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, तसेच मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली व बीड आदि जिल्ह्यात सर्व पिके वाहून व सडून गेलेली असणे, सोयाबीन, कापूस व तूर सारख्या नगदी पिकांचे तसेच नगदी पिकांबरोबरच केळी, संत्रा व तत्सम फळपिकांचेही नुकसान झालेले असणे, राज्यातील काही भागात, विशेषतः बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर गोगलगायीचा व हळदया (यलो मोझॅक) रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असणे, पीक नुकसानीबरोबरच हजारो ठिबक व तुषार सिंचन संच वाहून गेले असून त्यात मातीचा गाळ जाऊन ते नादुरुस्त झालेले असणे, शासन निर्णयानुसार पुढील ७ वर्षे नवीन संच बसविण्यास अनुदान देय नसल्यामुळे शासनाने सदरची अट शिथिल करण्याची आवश्यकता असणे, अतिवृष्टीत राज्यातील हजारो हेक्टर शेतजमीन वाहून व खरडून गेल्याने त्या पूर्णपणे नापीक होण्याची भीती निर्माण झाली असणे, अनेक विहिरी गाळाने भरून नादुरुस्त झाल्या असणे, मोठे ओढे व नदी, नाले यांनी आपली पात्रे बदलल्याने काठावरील सुपीक जमीन नापीक झाली असणे, सततच्या पावसाने काही जिल्ह्यातील पुलांचे तसेच पांढण रस्ते, ग्रामीण व प्रमुख जिल्हा मार्ग मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाले असून मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होणे, अनेक गावे अजुनही तालुक्याच्या संपर्कात आलेली नसणे, अनेक गावात विजेचे खांब अद्यापही पडलेले असणे आणि ट्रान्सफॉर्मर व विद्युत वाहिन्या नादुरुस्त होऊन वीज वितरण व्यवस्था पूर्णतः कोलमडलेली असणे, पुराचे

पाणी घरात शिरल्याने घर, जनावरांचे गोठे, दुकान, टपऱ्या यांची मोठया प्रमाणावर पडझड होणे, बराच काळ पाणी घरात राहिल्याने काही घरे पुर्णपणे ढासळलेली असून गाई-गुरांसह इतर पशुधन पाण्यामध्ये वाहून गेलेले असणे, मजुरांना या सर्व काळात व पुढील काही काळ मजुरी मिळणार नसल्यामुळे विशेष बाब म्हणून मजुरांना त्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत करण्याची आवश्यकता असणे, शासनाने तातडीने लक्ष न दिल्याने नाउमेद होऊन अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असणे, अनेक भागातील धरणे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत असून भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास या भागाचे पुन्हा नुकसान होण्याची शक्यता असणे, जलसंपदा विभागाने आताच पूर परिस्थिती नियंत्रणाचे नियोजन करणे आवश्यक असणे तसेच कोकणामध्ये ऐन पीक लावणी करण्याच्या वेळी जवळपास १५ दिवस पाऊस नसल्याने भात व नागली पिकाची रोपे सुकून जाणे, तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये पर्जन्यमान कमी असल्याने झालेली पिकांची हानी व संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणे, एकंदरीतच विदर्भ, मराठवाडा व इतर भागातील अतिवृष्टीमुळे पिके, फळपिके, शेतजमीनी, रस्ते, विजव्यवस्था, घरे यांच्या नुकसानीसाठी शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून अनेक घटकांचा त्यात समावेश झालेला नसणे, अतिवृष्टी झालेल्या भागात अद्यापही रु. ५० हजार सानुग्रह अनुदानाचे वाटप न करणे, शासनाने कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये तसेच फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांचे तसेच सर्व घटकांचा समावेश करून त्यांना ठोस मदत जाहीर करण्याची आवश्यकता, शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरीता पीक कर्ज घेतलेले असून अतिवृष्टीमुळे कर्ज परतफेड करणे त्यांना शक्य नसणे, या हंगामासाठी घेतलेल्या कर्जाचीही कर्जमाफी करण्याची लोकप्रतिनिधींची व शेतकऱ्यांची आग्रही मागणी असणे, तथापि, शासनाकडून याबाबत दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पसरलेली नाराजी, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : २१ ऑगस्ट, २०२२

राजेन्द्र भागवत,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा